

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ६० शासकीय व ५० अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी २०० अतिरिक्त तुकड्यांना कायमस्वरूपी सुरु करण्यास व २० शासकीय आश्रमशाळांमध्ये इ.८ वी ते इ.१० वी पर्यंत श्रेणीवाढ करण्यास मान्यता देणे तसेच त्यासाठी लागणाऱ्या पदनिर्मितीस व तदनुषंगिक खर्चास मंजूरी देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक शाआशा-२००८/प्र.क्र.१०२/का-१३  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक :-०२ ऑगस्ट, २००८


**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतूने शासनाने सन १९७२-७३ पासून "आश्रमशाळा समूह" योजना सुरु केली. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात ५६० शासकीय आश्रमशाळा मंजूर असून त्यापैकी ५४९ आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी ४१० पोस्ट बेसिक आश्रमशाळा आहेत. तसेच माध्यमिक आश्रमशाळा संलग्न ६७ शासकीय कनिष्ठ महाविद्यालये मंजूर आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या एकूण ५५६ अनुदानित आश्रमशाळा असून त्यापैकी ९४ प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा व ४६२ पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा सुरु आहेत व माध्यमिक आश्रमशाळा संलग्न २५ कनिष्ठ महाविद्यालये सुरु आहेत. सन २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा संलग्न तसेच अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान शाखा) सुरु करणे, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तुकड्यांना कायमस्वरूपी मान्यता देणे व शासकीय आश्रमशाळांमध्ये इ.८ वी ते इ.१० वी पर्यंत श्रेणीवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याबाबत शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय** :- आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत ६० शासकीय माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान शाखा) सुरु करण्यास शासन मान्यता देत आहे (**परिशिष्ट-"अ"**). सन २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता-११ वी (कला व विज्ञान शाखा) चे वर्ग सुरु करण्यात यावे व शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु करण्यात यावे. उपरोक्त कनिष्ठ महाविद्यालयासाठी आवश्यक पदांना व तदनुषंगिक खर्चास शासन मान्यता देत आहे (**परिशिष्ट- "ब"**).

२. आदिवासी विकास विभागातर्गत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत सुरु असलेल्या शासकीय आश्रमशाळांपैकी १२ शाळांना सन २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून व ८ शाळांना शैक्षणिक वर्ष सन २००९-१० पासून इयत्ता ८ वी ते १० वी अशी श्रेणीवाढ करण्यास शासन मंजूरी देत आहे (परिशिष्ट "क" व परिशिष्ट "ड" ). तसेच सदर श्रेणीवाढीसाठी आवश्यक पदनिर्मिती व तदनुषंगिक खर्चास शासन मंजूरी देत आहे (परिशिष्ट "इ" ) .
३. शासकीय आश्रमशाळांमध्ये आवश्यकतेनुसार २०० अतिरिक्त तुकड्यांना कायम स्वरुपी मान्यता देण्यास शासन मंजूरी देत आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मितीस व तदनुषंगिक खर्चास शासन मंजूरी देत आहे (परिशिष्ट "ई"). उपरोक्त २०० पैकी ७३ शासकीय आश्रमशाळांमध्ये तुकडीवाढ करण्याची यादी सोबत जोडली आहे. (परिशिष्ट "फ")
४. आदिवासी विकास विभागातर्गत कार्यरत ५० माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) सन २००८-०९ पासून सुरु करण्यास शासन मंजूरी देत आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयात प्रथमवर्षी लागणा-या पदनिर्मितीस व इतर अनुषंगिक खर्चास शासन मंजूरी देत आहे. (परिशिष्ट "एक ")
५. त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागातर्गत कार्यरत अनुदानित आश्रमशाळांमध्ये ज्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी / विद्यार्थिनीची संख्या जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी तुकडीवाढ देण्याच्या दृष्टीने एकूण २०० अतिरिक्त तुकड्यांना कायमस्वरुपी मान्यता देण्यास शासन मंजूरी देत आहे. सदरहू अतिरिक्त तुकड्यांसाठी आवश्यक पदनिर्मितीस व तदनुषंगिक खर्चासही शासन मंजूरी देत आहे (परिशिष्ट दोन ). आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी अतिरिक्त तुकड्यांना मान्यतेसाठी प्रस्ताव शासनास पाठवावे.
६. उपरोक्त शासकीय अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक पदांची जबाबदारी त्याच माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी सांभाळावयाची आहे. त्यासाठी त्यांना. प्रति माह रुपये २५०/- प्रमाणे विशेष वेतन मंजूर करण्यास शासन मान्यता देत आहे.
७. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त बाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. उपरोक्त खर्च शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या अर्थसंकल्पिय लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
८. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्र.२४०/०८/व्यय-१४, दिनांक २/७/२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०८०२१५०६१८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

  
( वि.पु.काळे )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती).

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता ), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

महालेखापाल (लेखापरिक्षा )( महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक / धुळे / नंदुरबार /जळगाव / अहमदनगर / पुणे / रायगड/

ठाणे / यवतमाळ / हिंगोली / नांदेड / वाशिम / अमरावती / नागपूर / गोंदिया /

गडचिरोली/ जालना

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,

शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,

विभागीय शिक्षण संचालक, नाशिक/पुणे/औरंगाबाद/नागपूर

कार्यासन अधिकारी (का. ११) , आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

सर्व अवर सचिव/ कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,

निवड नस्ती, कार्यासन-१३, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

**परिशिष्ट 'अ'**  
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा संलग्न नविन कनिष्ठ महाविद्यालये सुरु  
करणेबाबतची यादी.

अ. क्र	अपर आयुक्त	प्रकल्प	शासकीय माध्यमिक शाळेचे नांव	तालुका	जिल्हा
१	नाशिक	कळवण टिएसपी	कनाशी (कन्या शाळा)	कळवण	नाशिक
२		टिएसपी	नरुळ	कळवण	नाशिक
३		टिएसपी	दहिदुले	सटाणा	नाशिक
४		टिएसपी	आंबुपाडा	सुरगाणा	नाशिक
५		नंदूरबार टिएसपी	शेवगे	साक्री	धुळे
६		टिएसपी	रोहोड	साक्री	धुळे
७		टिएसपी	उमरपाटा	साक्री	धुळे
८		टिएसपी	बोपखेल	साक्री	धुळे
९		तळोदा टिएसपी	वडफळी	अक्कलकुवा	नंदूरबार
१०		टिएसपी	होराफळी	अक्कलकुवा	नंदूरबार
११		टिएसपी	बर्डी	अक्कलकुवा	नंदूरबार
१२		टिएसपी	तालंबा	अक्कलकुवा	नंदूरबार
१३		टिएसपी	मोरंबा	अक्कलकुवा	नंदूरबार
१४		टिएसपी	राणीपूर (श)	शहादा	नंदूरबार
१५		टिएसपी	सोनखुर्द	अक्राणी	नंदूरबार
१६		यावल टिएसपी	लालमाती	रावेर	जळगांव
१७		राजूर टिएसपी	पैठण (कन्या शाळा)	अकोले	अहमदनगर
१८		ओटिएसपी	अकलापूर	संगमनेर	अहमदनगर
१९	ठाणे	घोडेगांव ओटिएसपी	सोमतवाडी	जुन्नर	पुणे
२०		ओटिएसपी	वडेश्वर	मावळ	पुणे
२१		पेण ओटिएसपी	भालीवडी	कर्जत	रायगड
२२		ओटिएसपी	सानेगांव	रोहा	रायगड
२३		ओटिएसपी	वरसई	पेण	रायगड
२४		शहापूर टिएसपी	खुटल	मुरबाड	ठाणे

२५		टिएसपी	टाकीपठार	शहापूर	ठाणे
२६		टिएसपी	पिवळी	शहापूर	ठाणे
२७		टिएसपी	शिरोळ	शहापूर	ठाणे
२८		<b>जव्हार</b> टिएसपी	गारगा	वाडा	ठाणे
२९		टिएसपी	देहरे	जव्हार	ठाणे
३०		टिएसपी	दामेरी	जव्हार	ठाणे
३१		टिएसपी	पळसुंदे	मोखाडा	ठाणे
३२		<b>डहाणू</b> टिएसपी	वरवाडा (कन्या शाळा)	तलासरी	ठाणे
३३		टिएसपी	डोंगारी	तलासरी	ठाणे
३४		टिएसपी	कळंबदेवी	डहाणू	ठाणे
३५		टिएसपी	माताणे	वसई	ठाणे
३६	अमरावती	<b>पांढरकवडा</b> टिएसपी	वसंतपूर	दिग्रस	यवतमाळ
३७		टिएसपी	हर्षी	पुसद	यवतमाळ
३८		टिएसपी	चिंचाणी बोटोणी	मारेगांव	यवतमाळ
३९		<b>किनवट</b> ओटिएसपी	जामगव्हाण	कळमनुरी	हिंगोली
४०		ओटिएसपी	दुधड	हिमायतनगर	नांदेड
४१		ओटिएसपी	सहस्त्रकुंड	किनवट	नांदेड
४२		<b>अकोला</b> ओटिएसपी	मुसळवाडी	मालेगांव	वाशिम
४३		<b>धारणी</b> टिएसपी	कुटुंगा	धारणी	अमरावती
४४		टिएसपी	डोमा	चिखलदारा	अमरावती
४५		टिएसपी	धावडीबिजु	धारणी	अमरावती
४६	नागपूर	<b>नागपूर</b> टिएसपी	कवडस	हिंगण	नागपूर
४७		<b>देवरी</b> टिएसपी	शेंडा	सडकअर्जुनी	गोंदिया
४८		टिएसपी	बिजेपार	सालेकसा	गोंदिया
४९		<b>चंद्रपूर</b> टिएसपी	जिवती	जिवती	चंद्रपूर
५०		ओटिएसपी	बोर्डा	चंद्रपूर	चंद्रपूर
५१		<b>गडचिरोली</b> टिएसपी	पेंढरी	धानोरा	गडचिरोली
५२		टिएसपी	सोडे	धानोरा	गडचिरोली

५३		टिएसपी	गोडलवाही	धानोरा	गडचिरोली
५४		टिएसपी	कुरुंडोमाळ	आरमोरी	गडचिरोली
५५		टिएसपी	येगलखेडा	कुरखेडा	गडचिरोली
५६		टिएसपी	रेगडी	चार्मोशी	गडचिरोली
५७		<b>अहेरी</b> टिएसपी	खमनचेरु	अहेरी	गडचिरोली
५८		<b>भामरागड</b> टिएसपी	तोडसा	एटापल्ली	गडचिरोली
५९		टिएसपी	जांबीया	एटापल्ली	गडचिरोली
६०		टिएसपी	लाहेरी	भामरागड	गडचिरोली

**परिशिष्ट 'ब'**  
**६० शासकीय माध्यमिक आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी**  
**आवश्यक असलेल्या पदांचा तपशिल**

क्र .	वर्ष इयत्ता	संवर्ग	पद संख्या
१	२००८-०९ इ. ११ वी कला व विज्ञान शाखा एकूण ४८० पदे  २००९-१० इ. ११ वी कला व विज्ञान १२ वी कला व विज्ञान एकूण ६६० पदे	शिक्षक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक स्वयंपाकी  शिक्षक	६०×४ = २४० ६०×१= ६० ६०×१= ६० ६०×२= १२०  ६०×३=१८०

**परिशिष्ट 'क'**  
सन २००८-०९ मध्ये शासकीय प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ (माध्यमिक)  
करावयाच्या शाळांची यादी.

अ. क्र	अपर आयुक्त	प्रकल्प	शासकीय माध्यमिक शाळेचे नांव		तालुका	जिल्हा
१	नाशिक	राजूर	१	करडी	अकोले	अहमदनगर
			२	गर्दनी	अकोले	अहमदनगर
			३	पांगरी	अकोले	अहमदनगर
			४	म्हसवंडी	संगमनेर	अहमदनगर
			५	भोजदरी	संगमनेर	अहमदनगर
			६	सावरचोळ	संगमनेर	अहमदनगर
	ठाणे	पेण	७	वरवणे	पेण	रायगड
			८	साई	पनवेल	रायगड
			९	नेणवली	सुधागड	रायगड
		शहापूर	१०	कोठारे	शहापूर	ठाणे
३	अमरावती	अकोला	११	पणज	आकोट	अकोला
			१२	शेलूबाजार	मंगरुळपिर	वाशिम



**परिशिष्ट 'ड'**  
सन २००९-१० मध्ये शासकीय प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ (माध्यमिक)  
करावयाच्या शाळांची यादी.

अ. क्र	अपर आयुक्त	प्रकल्प	शासकीय माध्यमिक शाळेचे नांव		तालुका	जिल्हा
१	नाशिक	नाशिक	१	मुरंबी	त्र्यंबकेश्वर	नाशिक
		कळवण	२	खर्डेदिगर	कळवण	नाशिक
		तळोदा	३	खडकापाणी	अक्कलकुवा	नंदूरबार
			४	कंकाळमाळ	अक्कलकुवा	नंदूरबार
२	ठाणे	घोडेगांव	५	मुथाळणे	जुन्नर	पुणे
		शहापूर	६	आंबीवली	शहापूर	ठाणे
			७	विहिगांवमाळ	शहापूर	ठाणे
३	अमरावती	पांढरकवडा	८	बोरी (वन)	उमरखेड	यवतमाळ

## परिशिष्ट 'इ'

### १२ शासकीय आश्रमशाळांना श्रेणीवाढ मंजूर केल्यास होणारा खर्च

इयत्ता	पद संख्या	वेतनावरील खर्च	आवर्ती खर्च	अनावर्ती खर्च	एकूण
<b>सन २००८-०९ - इ. ८ वी</b>					
माशि-२	१२X२=२४	३२४८०६४	३३८७९९६	१११३३६०	७७४९४२०
स्वयंपाकी -१	१२X१=१२				
कामाठी-१	१२X१=१२				
<b>सन २००९-१० - इ. ८ वी ते ९ वी</b>					
माशि-३	१२X३=३६	४७९९२३२	६७७६००४	२२२६७२०	१३८०१९५६
स्वयंपाकी -१	१२X१=१२				
कामाठी-२	१२X२=२४				
<b>सन २०१०-११ - इ. ८ वी ते १० वी</b>					
माशि-४	१२X४=४८	१२४१५१०४	१०१६४०००	३३४००८०	२५९१९१८४
माशि-१	१२X१=१२				
क. लिपिक	१२X१=१२				
प्र.परिचर	१२X१=१२				
शिपाई	१२X१=१२				
सफाईगार	१२X१=१२				
स्वयंपाकी -१	१२X१=१२				
कामाठी-२	१२X२=२४				
	<b>एकूण पदे - १४४</b>				

### ०८ शासकीय आश्रमशाळांना श्रेणीवाढ मंजूर केल्यास होणारा खर्च

इयत्ता	पद संख्या	वेतनावरील खर्च	आवर्ती खर्च	अनावर्ती खर्च	एकूण
<b>सन २००९-१० - इ. ८ वी</b>					
माशि-२	०८X२=१६	२१६५३७६	२२५८६६४	७४२२४०	५१६६२८०
स्वयंपाकी -१	०८X१=०८				
कामाठी-१	०८X१=०८				
<b>सन २०१०-११ - इ. ८ वी ९ वी</b>					
माशि-३	०८X३=२४	३१९९४८८	४५१७३३६	१४८४४८०	९२०१३०४
स्वयंपाकी -१	०८X१=०८				
कामाठी-२	०८X२=१६				
<b>सन २०११-१२ - इ. ८ वी ते १० वी</b>					
माशि-४	०८X४=३२	८६०१७९२	६७७६०००	२२२६७२०	१७६०४५१२
माशि-१	०८X१=०८				
क. लिपिक	०८X१=०८				
प्र.परिचर	०८X१=०८				
शिपाई	०८X१=०८				
सफाईगार	०८X१=०८				
स्वयंपाकी -१	०८X१=०८				
कामाठी-२	०८X२=१६				
	<b>एकूण पद - ९६</b>				

परिशिष्ट 'ई'

शासकीय आश्रमशाळांस आवश्यकतेनुसार २०० अतिरिक्त तुकड्यांना कायमस्वरूपी मान्यता दिल्यास येणा-या एकूण खर्चाची माहिती दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे :-

क्र.	संवर्ग	पद संख्या	वेतनावरील खर्च	आवर्ती खर्च	अनावर्ती खर्च	एकूण
१	शिक्षक (शिक्षक पदास शिक्षण सेवकाप्रमाणे मानधन देण्यात येईल)	२०० (प्रा.शि. सेवक $७ \times २० = १४०$ मा.शि. सेवक $३ \times २० = ६०$ अशी एकूण २०० पदे	७९,२०,०००	५,४९,९२,०००	१,९४,३६,०००	८,२३,४८,०००

**परिशिष्ट " फ "**  
**तुकडीवाढ करावयाच्या शासकीय शाळांची यादी**

अ. क्र.	अपर आयुक्त	प्रकल्प		शाळा	तालुका	जिल्हा	तुकडीवाढ करावयाचे वर्ग
१	नाशिक	नाशिक	१	कोहोर	पेठ	नाशिक	११ वी कला
			२	कोहोर	पेठ नाशिक	नाशिक	११ वी कला
			३	ननाशी	दिंडोरी	नाशिक	११ वी कला
			४	ननाशी	दिंडोरी	नाशिक	११ वी कला
		राजूर	५	केळीकोतुळ	अकोले	अहमदनगर	८ वी
२	ठाणे	शहापूर	६	पेंढरघोळ	शहापूर	ठाणे	११ वी कला
		डहाणू	७	तवा	डहाणू	ठाणे	५वी
			८	वरवाडा	तलासरी	ठाणे	८ वी
३	अमरावती	किनवट	९	बोधडी	किनवट	नांदेड	८ वी
			१०	पाटोदा	किनवट	नांदेड	८ वी
			११	जलधारा	किनवट	नांदेड	८ वी
			१२	सारखणी	किनवट	नांदेड	८ वी
			१३	सहस्त्रकुंड	किनवट	नांदेड	८ वी
			१४	जामगव्हाण	कळमनुरी	हिंगोली	८ वी
		धारणी	१५	राणिगाव	धारणी	अमरावती	८ वी
			१६	राणिगाव	धारणी	अमरावती	९ वी
			१७	राणिगाव	धारणी	अमरावती	१० वी
			१८	राणिगाव	धारणी	अमरावती	११ वी कला
			१९	राणिगाव	धारणी	अमरावती	११ वी विज्ञान
			२०	राणिगाव	धारणी	अमरावती	१२ वी कला
			२१	राणिगाव	धारणी	अमरावती	१२ वी विज्ञान
			२२	टेंबली	धारणी	अमरावती	८ वी
			२३	टेंबली	धारणी	अमरावती	९ वी
			२४	टेंबली	धारणी	अमरावती	१० वी
			२५	टेंबली	धारणी	अमरावती	११ वी कला
			२६	टेंबली	धारणी	अमरावती	११ वी विज्ञान
			२७	टेंबली	धारणी	अमरावती	१२ वी कला
			२८	टेंबली	धारणी	अमरावती	१२ वी विज्ञान
			२९	सावलीखेडा	धारणी	अमरावती	८ वी
			३०	सावलीखेडा	धारणी	अमरावती	९ वी
			३१	सावलीखेडा	धारणी	अमरावती	१० वी
			३२	धावडीबिजू	धारणी	अमरावती	८ वी
			३३	धावडीबिजू	धारणी	अमरावती	९ वी
			३४	धावडीबिजू	धारणी	अमरावती	१० वी

			३५	कुटूंगा	धारणी	अमरावती	८ वी
			३६	कुटूंगा	धारणी	अमरावती	९ वी
			३७	कुटूंगा	धारणी	अमरावती	१० वी
			३८	सुसर्दा	धारणी	अमरावती	८ वी
			३९	सुसर्दा	धारणी	अमरावती	९ वी
			४०	सुसर्दा	धारणी	अमरावती	१० वी
			४१	सुसर्दा	धारणी	अमरावती	११ वी कला
			४२	सुसर्दा	धारणी	अमरावती	११ वी विज्ञान
			४३	सुसर्दा	धारणी	अमरावती	१२ वी कला
			४४	सुसर्दा	धारणी	अमरावती	१२ वी विज्ञान
			४५	टिटबा	धारणी	अमरावती	८ वी
			४६	टिटबा	धारणी	अमरावती	९ वी
			४७	टिटबा	धारणी	अमरावती	१० वी
			४८	चिखली	चिखलदरा	अमरावती	८ वी
			४९	चिखली	चिखलदरा	अमरावती	९ वी
			५०	चिखली	चिखलदरा	अमरावती	१० वी
			५१	जरिदा	चिखलदरा	अमरावती	८ वी
			५२	जरिदा	चिखलदरा	अमरावती	९ वी
			५३	जरिदा	चिखलदरा	अमरावती	१० वी
			५४	जरिदा	चिखलदरा	अमरावती	११ वी कला
			५५	जरिदा	चिखलदरा	अमरावती	११ वी विज्ञान
			५६	जरिदा	चिखलदरा	अमरावती	१२ वी कला
			५७	जरिदा	चिखलदरा	अमरावती	१२ वी विज्ञान
			५८	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	८ वी
			५९	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	९ वी
			६०	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	१० वी
			६१	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	११ वी कला
			६२	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	११ वी विज्ञान
			६३	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	१२ वी कला
			६४	टेंबुसोंडा	चिखलदरा	अमरावती	१२ वी विज्ञान
			६५	डोमा	चिखलदरा	अमरावती	८ वी
			६६	डोमा	चिखलदरा	अमरावती	९ वी
			६७	डोमा	चिखलदरा	अमरावती	१० वी
			६८	रायपूर	चिखलदरा	अमरावती	८ वी
			६९	रायपूर	चिखलदरा	अमरावती	९ वी
			७०	रायपूर	चिखलदरा	अमरावती	१० वी
			७१	गुल्लरघाट	चिखलदरा	अमरावती	८ वी
			७२	गुल्लरघाट	चिखलदरा	अमरावती	९ वी
			७३	गुल्लरघाट	चिखलदरा	अमरावती	१०

परिशिष्ट ' एक '

नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयासाठी एकूण खर्चाची माहिती दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे :-

क्र.	वर्ष इयत्ता	संवर्ग	पद संख्या	वेतनावरील खर्च	आवर्ती (निवासी + बहिस्थ)	अनावर्ती	एकूण
१	२००८-०९ इ. ११ वी कला व विज्ञान	शिक्षक	५०X४ = २००	१,२०,००,०००	२,५२,००,०००	१४,४०,०००	३,८६,४०,००० **+१,५०,००० <u>३,८७,९०,०००</u>
	२००९-१० इ. ११ व १२ वी कला व विज्ञान	शिक्षक	५०X७ = ३५०	२,१०,००,०००	७,५६,००,०००	२५,२०,०००	९,९१,२०,०००
				३३००००००	१००८०००००	३९६००००	१३७९१००००

\*\* तसेच माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक पदांची जबाबदारी सांभाळण्याकरिता प्रती माह रु.२५०/- प्रमाणे विशेष वेतन देण्याकरिता ५० कनिष्ठ महाविद्यालयाकरिता रु.१,५०,०००/- एवढा खर्च होईल.

परिशिष्ट ' दोन '

आश्रमशाळांस आवश्यकतेनुसार २०० अतिरिक्त तुकड्यांना कायमस्वरूपी मान्यता दिल्यास येणा-या एकूण खर्चाची माहिती दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे :-

क्र.	संवर्ग	पद संख्या	वेतनावरील खर्च	परिरक्षण अनुदानाची रक्कम	आकस्मिक खर्च	मुलांचे जेवण तयार करण्याकरिता महिला बचत गटास परिरक्षण अनुदानाच्या १० % निधी	एकूण
१	शिक्षक शिक्षक पदास शिक्षण सेवकाप्रमाणे मानधन देण्यात येईल)	२०० (प्रा.शि. सेवक $७ \times २० = १४०$ मा.शि. सेवक $३ \times २० = ६०$ अशी एकूण २०० पदे	७९,२०,०००	५,०४,००,०००	७,४८,८००	५०,४०,०००	६,४९,०८,८००